

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भुविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे (जिल्हा भुविकास बँका) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणे तसेच या बँकांच्या मालमत्ता शासनाकडे हस्तांतरीत करून घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक :- एलडीबी-१०१५/ प्र.क्र. २८(शिकाना)/७-स
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- ०९ नोव्हेंबर, २०२२

संदर्भ:- स.प.व व.वि. शा. नि. क्र. एलडीबी-१०१३/प्र.क्र.६९९/७-स, दिनांक २४.७.२०१५

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भुविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे कामकाज अनेक वर्षांपासून ठप्प असल्यामुळे या बँकांबाबत अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी दि. १७/१२/२०१४ च्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री (वित्त, नियोजन व वने) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. मा. मंत्री (वित्त, नियोजन व वने) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीने शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने शासनाने दि. २४.०७.२०१५ च्या शा. नि. अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार शिखर भुविकास बँक व सर्व जिल्हा भुविकास बँका अवसायनात घेण्यात आल्या आहेत. तसेच थकीत कर्ज वसूली व बँकांच्या मालमत्ता विक्रीमधून बँकांच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

२. सदर बँका सद्यस्थितीत अवसायनात असल्यामुळे कर्ज वसूलीचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नसल्याने त्यांच्या जमिनीवर कर्जाचे बोजे नोंदविण्यात आले आहेत. सदर बोजा नोंदीमुळे संबंधितांना त्यांच्या जमिनीची विक्री करता येत नाही अथवा राष्ट्रीयकृत बँका, जि.म.स. बँका अथवा तत्सम पतसंरचनेमधून शेतीसाठी कर्जदेखील उपलब्ध होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमुळे कर्जदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तसेच भुविकास बँकांची कर्ज वसूलीदेखील नगण्य स्वरूपाची असल्याने शासन निर्णयानुसार कर्ज वसूलीतून कर्मचाऱ्यांची देणीसुद्धा देता येत नाहीत. त्यामुळे हक्काची देणी न मिळाल्याने कर्मचारी देखील अडचणीत आहेत. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, भुविकास बँकांच्या थकबाकीदार कर्जदारांची कर्जमाफी करणे, बँकांच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी आणि बँकांच्या मालमत्तांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई (शिखर भुविकास बँक) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ) कर्जमाफी :-

१) सद्यस्थितीत राज्यातील २९ जिल्हा भुविकास बँकांकडील ३४७८८ कर्जदारांची थकीत कर्जाची रक्कम (व्याजासह) सुमारे रु. ९६४.१५ कोटी इतकी आहे. सदर संपूर्ण कर्जाची रक्कम

(व्याजासह) माफ करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व जिल्हा भुविकास बँकांनी त्यांच्याकडील कर्जाच्या रकमा या बँकांकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेत समायोजित कराव्यात.

II) सदर कर्जाचे बोजे ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमीनींवर आहेत त्या जमीनींवरील सदर बोजे कमी करण्याबाबत महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही संबंधीत जिल्हा भुविकास बँकांच्या अवसायकांनी तातडीने करावी.

ब) कर्मचाऱ्यांची थकीत देणी :-

सदर शा.नि. अन्वये भुविकास बँकांच्या सेवानिवृत्त / कार्यरत / कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण थकीत देणी (उपदान व इतर वैधानिक देणी) अंदाजे रु. २७५.४० कोटी इतकी रक्कम सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुषंगाने सहकार आयुक्त यांनी भुविकास बँकेच्या संबंधीत कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी अदा करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

क) भुविकास बँकांच्या मालमत्ता :-

I) शिखर भुविकास बँक व जिल्हा भुविकास बँकांच्या एकूण ५५ मालमत्तांपैकी सोबतच्या **परिशिष्ट -अ** मध्ये नमूद केलेल्या ४० मालमत्ता संबंधीत अवसायकांनी सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत कराव्यात.

II) भुविकास बँकांच्या **परिशिष्ट -ब** मध्ये नमूद ४ मालमत्तांची विक्री प्रक्रीया न्यायप्रविष्ट आहे त्याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही संबंधीत अवसायकांनी करावी.

III) **परिशिष्ट -क** मध्ये नमूद उर्वरीत ७ मालमत्ता संबंधीत अवसायकांनी संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत कराव्यात. त्यानुसार सहकार आयुक्त तसेच संबंधीत अवसायक यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

IV) सांगली भुविकास बँकेच्या अवसायनाच्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. यास्तव सांगली भुविकास बँकेच्या ४ मालमत्तांबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवसायकांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

ड) शिखर भुविकास बँकेची गुंतवणूक:-

शिखर भुविकास बँकेने शासकीय कर्जरोखे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. सदर शासकीय कर्जरोखे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधील मुदतठेवींची संपूर्ण रक्कम (व्याजासह) सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत करावी. त्यानुषंगाने अवसायक, शिखर भुविकास बँक यांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

तसेच इतर जिल्हा भुविकास बँकांकडील शिल्लक निधी देखील संबंधीत बँकांच्या अवसायकांनी सहकार आयुक्तांकडे हस्तांतरीत करावा.

भुविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण देणी अदा केल्यानंतर सहकार आयुक्तांनी त्यांच्याकडे शिल्लक असणारी रक्कम शासनास जमा करावी.

२. शासन निर्णयातील वरील बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिक मार्गदर्शक सूचना देण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या स्तरावरून परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात.

३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ५३२/२०२२/व्यय-२, दिनांक ०७.११.२०२२ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२११०९१४११०७५९०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ल. काठोळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२
३. मा. मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव.
४. मा. विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य (सर्व)
५. मा. मुख्य सचिव यांचे उप सचिव.
६. मा. अपर मुख्य सचिव(सहकार व पणन), सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग.
७. मा. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग.
८. मा. प्रधान सचिव (विधी व न्याय), विधी व न्याय विभाग.
९. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. अवसायक, महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या., मुंबई
१५ ए मोरवी लेन, चौपाटी, मुंबई-४०० ००७
११. मुख्य महाप्रबंधक, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, ५४ वेलस्ली रोड, शिवाजीनगर,
पुणे-५
१२. जिल्हाधिकारी (सर्व)
१३. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
१४. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
१५. अवसायक, जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (सांगली भुविकास
बँक वगळून सर्व)
१६. जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक (सर्व)
१७. निवड नस्ती.

परिशिष्ट 'अ'

सहकार विभागाच्या कार्यालयांसाठी आवश्यक असलेल्या शिखर भुविकास बँक व जिल्हा भुविकास बँकांच्या मालमत्तांचा तपशील

अ.क्र.	भुविकास बँक	मालमत्ता	क्षेत्रफळ (चौ.फु.)		भाड्याच्या जागेतील सहकार विभागाचे कार्यालय
			जागा	बांधकाम	
१	ठाणे	खारकर आळी, ठाणे (स्वमालकी)		२११८	१) जिल्हा उपनिबंधक, ठाणे २) उपनिबंधक, ठाणे शहर ३) उपनिबंधक, ठाणे तालुका ४) जिल्हा विशेष लेखा परिक्षक, ठाणे
२	पालघर	स.न.९६/५/२ स्मिथ कुबेर शॉपिंग सेंटर गाळा नं.२०१, पालघर (स्वमालकी)		४७२	सहाय्यक निबंधक, पालघर.
३	रायगड	१) त्रिमुर्ती सह. गृह संस्था, ब्लॉक नं.१, अलिबाग (स्वमालकी)		३५०	सहाय्यक निबंधक, अलिबाग.
		२) अद्वैत सह. गृह संस्था, ब्लॉक नं.१०२, हनुमान आळी, पेण (स्वमालकी)		४१२	उपलेखापरिक्षक, पेण.
४	नाशिक	सर्व्हे नं.६४४/१ विकास भवन, शिवाजी रोड, नाशिक (स्वमालकी)	८९९०.७१	५५४४	१) विभागीय सहनिबंधक, नाशिक. २) विभागीय सहनिबंधक (ले.प.) ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, नाशिक. ४) द्वितीय जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१(साखर), नाशिक

५	धुळे	गल्ली नं.२, महानगरपालिकेसमोर (स्वमालकी)	नवग्रही, ६४७.७५	७५६०	१) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, धुळे २) तालुका लेखापरिक्षक, धुळे ३) विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ धुळे (पणन) ४) वि.ले.प. वर्ग-२ धुळे(साखर)
६	जळगाव	बळीराम पेठ, जळगाव (ब सत्ता)	३४४९	६१५९	१) उपनिबंधक, जळगाव २) प्रथम विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, साखर ३) द्वितीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, साखर ४) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ ५) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२(पणन)
७	अहमदनगर	१) कोर्ट गल्ली, पटवर्धन वाडा, अहमदनगर (स्वमालकी)	१५७०५	५९१८	१) जिल्हा उपनिबंधक, अहमदनगर २) उपनिबंधक, नगर तालुका ३) विशेष लेखापरिक्षक, अहमदनगर ४) लेखापरिक्षक, अहमदनगर ५) विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, पणन ६) द्वितीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ साखर ७) तृतीय विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ साखर ८) अप्पर विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२
		२) सिटी सर्व्हे नं.३१२८, शिवाजी चौक, राहुरी (स्वमालकी)	२९४५	२९४५	१) सहाय्यक निबंधक, राहुरी २) तालुका लेखापरिक्षक, राहुरी
		३) पंचायत समिती शेजारी, श्रीगोंदा (स्वमालकी)	२२३४५.१८		१) सहाय्यक निबंधक, श्रीगोंदा २) उप लेखा परिक्षक, श्रीगोंदा
		४) राममंदीर रोड, कोपरगाव (स्वमालकी)	५२०७.८४		१) सहाय्यक निबंधक, कोपरगाव

८	कोल्हापूर	१) ताराबाई पार्क, कोल्हापूर (स्वमालकी)	९५९७.६९	२१३८०	१) विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर २) जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर ३) उपनिबंधक, कोल्हापूर शहर ४) विभागीय सहनिबंधक लेखापरिक्षक, कोल्हापूर ५) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, कोल्हापूर ६) विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ पणन ७) प्रथम विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ साखर ८) द्वितीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ साखर ९) तृतीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ साखर १०) प्रथम अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, ११) द्वितीय अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ १२) विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, (ग्राहक) १३) विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ (ना.बँक) १४) विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ (मजोफुले)
		२) स.न.११६५ बी हातकणंगले (शासकीय)	१२८६८.९६	२८८९	१) उपनिबंधक, हातकणंगले २) तालुका लेखापरिक्षक, हातकणंगले
९	सातारा	शनिवार पेठ, कराड (शासकीय लिज)	१३२८०.७४	७९७४	१) उपनिबंधक, कराड २) तालुका लेखापरिक्षक, कराड
१०	औरंगाबाद	१) मुख्य कार्यालय, क्रांती चौक, औरंगाबाद. (शासकीय लिज)	३९९२०.६७	३०५२६	१) जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद २) उपनिबंधक, औरंगाबाद ३) विभागीय सहनिबंधक, लेखापरिक्षक, औरंगाबाद ४) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, औरंगाबाद ५) द्वितीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ (साखर) ६) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ (साखर) ७) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ (पणन) ८) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ (ग्राहक) ९) विशेष लेखापरिक्षक वि.ले.प. वर्ग-२ (प्रथम पुरक)

		२)कन्नड धुळे रोड, कन्नड (स्वमालकी)	५०००	२६५५	१)उपनिबंधक, कन्नड २)तालुका लेखापरीक्षक, कन्नड
		३)सोयगाव शेंदुर्णी रोड, सोयगाव (स्वमालकी)	१५८०	११४९	१) सहनिबंधक, सोयगाव २) तालुका लेखापरिक्षक, सोयगाव
११	जालना	एस पी ऑफिस समोर, जालना (शासकीय)	४५१९२	६४०२.५२	१)सहाय्यक निबंधक, जालना २) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ (साखर)
१२	परभणी	पंडीत नेहरु रोड, परभणी (स्वमालकी)	१६५५९	१११९४	१) जिल्हा उपनिबंधक, परभणी २) सहाय्यक निबंधक, परभणी ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक ,परभणी ४) तालुका लेखापरिक्षक. परभणी ५) विशेष लेखापरिक्षक , (साखर)
१३	लातूर	नांदेड रोड, लातूर (स्वमालकी)	७०००	२४४१	१)सहकार न्यायालय, लातूर
		स्टेशन रोड उदगीर (स्वमालकी)	१९६६७	५०४०	१) सहाय्यक निबंधक, उदगीर २) तालुका लेखापरिक्षक, उदगीर
		बस स्टँड रोड, औसा (स्वमालकी)	७२००	२५३५	१) सहाय्यक निबंधक, औसा २) तालुका लेखापरिक्षक, औसा
१४	उस्मानाबाद	शहर पोलिस स्टेशन समोर उस्मानाबाद (स्वमालकी)	१०८७५	३४०२	१) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ (साखर)
		आरोग्य नगरी, उमरगा (स्वमालकी)	३६००		१)सहाय्यक निबंधक, उमरगा २) तालुका लेखापरिक्षक. उमरगा
		सरकारी गोडाऊन जवळ, मेन रोड लोहारा (स्वमालकी)	६९००		१)सहाय्यक निबंधक, लोहारा २) तालुका लेखापरिक्षक, लोहारा

१५	बीड	फिनिक्स हॉस्पिटल शेजारी, जालना रोड, बीड (स्वमालकी)	१६३११.५१		१) जिल्हा उपनिबंधक, बीड २) उपनिबंधक, बीड ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, बीड
१६	नांदेड	शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, विसावा नगर, नांदेड (स्वमालकी)	७२८१.५	८७७२	१) जिल्हा उपनिबंधक, नांदेड २) उपनिबंधक, नांदेड ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, नांदेड ४) तालुका लेखापरिक्षक, नांदेड ५) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, साखर ६) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, पणन ७) प्रादेशिक सहसंचालक, साखर
१७	अमरावती	इर्विन चौक, कॅम्प रोड, अमरावती (ब सत्ता)	८००४	१३५००	१) विभागीय सहनिबंधक, अमरावती २) जिल्हा उपनिबंधक, अमरावती ३) उपनिबंधक, अमरावती ४) विभागीय सहनिबंधक लेखापरिक्षक, अमरावती ५) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, अमरावती ६) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, पणन ७) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ सुतगिरणी ८) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ साखर ९) प्रादेशिक सहसंचालक, साखर
१८	अकोला	महाराणा प्रताप मार्ग, एस पी कार्यालयाजवळ, अकोला (शासकीय लिज)	१०१५०	८१३०	१) जिल्हा उपनिबंधक, अकोला २) उपनिबंधक, अकोला ३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, अकोला ४) तालुका लेखापरिक्षक, अमरावती ५) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, साखर ६) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ ग्राहक ७) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ पदुम ८) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ पणन

१९	बुलडाणा	चैतन्यवाडी, बुलडाणा (स्वमालकी)	३००००	१६९८	१)जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा २)सहाय्यक निबंधक, बुलडाणा ३)जिल्हा विशेष लेखापरिक्षक, बुलडाणा ४) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१ साखर
		२) सिव्हिल लाईन, नांदोरा रोड, खामगाव (स्वमालकी)	४८०४	३८२४	१)सहाय्यक निबंधक, खामगाव २)तालुका लेखापरिक्षक, खामगाव
		३)लोणार स्टॅड, मेहेकर (शासकीय लीज)	७५००		१)सहाय्यक निबंधक, मेहेकर
२०	यवतमाळ	१) मुख्य कार्यालय, टिळकवाडी, यवतमाळ (स्वमालकी)	१७२५३	५९१०	१)जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ २)सहनिबंधक, यवतमाळ ३)जिल्हा विशेष लेखापरिक्षक, यवतमाळ ४) तालुका लेखापरिक्षक, यवतमाळ
		२) भूखंड सर्व्हे नं.५, मौजे उमरखेड (स्वमालकी)	४७६०	---	भविष्यातील कार्यालयासाठी प्रस्तावित.
		३) भूखंड शीट नं.४ (मालमत्ता क्र.३६७), मौजे महागाव (स्वमालकी)	८२६५	---	भविष्यातील कार्यालयासाठी प्रस्तावित.
२१	नागपूर	१)गणेश पेठ, नागपूर (स्वमालकी)	२७७३७	२९५०९	१) विभागीय सहनिबंधक, नागपूर २) जिल्हा उपनिबंधक, नागपूर
		२) भुखंड, गणेश पेठ, नागपूर {३७५८ चौ.फु. स्वमालकी ११७५ चौ.फु. नझूल मालकी व पट्टेदार बँक}	४९३३		३) उपनिबंधक, नागपूर शहर-१ ४) उपनिबंधक, नागपूर शहर-२ ५) उपनिबंधक, नागपूर शहर-३

					<p>६) विभागीय सहनिबंधक, लेखापरिक्षक, नागपूर</p> <p>७) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, नागपूर</p> <p>८) प्रथम अप्पर विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२</p> <p>९) द्वितीय अप्पर विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२</p> <p>१०) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२</p> <p>११) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ (पणन)</p> <p>१२) तृतीय अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ प्रक्रीया</p> <p>१३) तृतीय अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ ग्राहक</p> <p>१४) तृतीय अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ साखर</p>
२२	वर्धा	सब्जी मंडी रोड, वर्धा (स्वमालकी)	१७१७७	२२६०	<p>१) जिल्हा उपनिबंधक, वर्धा</p> <p>२) सहाय्यक निबंधक, वर्धा</p> <p>३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, वर्धा</p>
२३	चंद्रपूर	गांधी मार्केट, सिव्हील लाईन, चंद्रपूर (ब सत्ता)	१५०००	४०३७	<p>१) जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूर</p> <p>२) सहनिबंधक, चंद्रपूर</p> <p>३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, चंद्रपूर</p> <p>४) विशेष लेखापरिक्षक वर्ग-२ पणन</p>
२४	भंडारा	शिवाजी स्टेडीयम समोर, भंडारा (शासकीय लीज)	२०७४२.१९	६८३७	<p>१) सहाय्यक निबंधक, भंडारा</p> <p>२) जिल्हा विशेष लेखापरिक्षक, भंडारा</p> <p>३) विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२ पणन</p>

परिशिष्ट 'ब'

जिल्हा भुविकास बँकांच्या न्यायप्रविष्ट मालमत्तांचा तपशील

अ.क्र.	भुविकास बँक	मालमत्ता	क्षेत्रफळ (चौ.फु.)		कार्यवाही
			जागा	बांधकाम	
१	जळगाव	जळगाव	३४४८.०६	६१५६.४९	मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधीत अवसायकांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.
२	पुणे	मार्केट यार्ड, पुणे	३५०००	३२७८२	
३	अहमदनगर	जामखेड	७८७५	२१२५	
४	औरंगाबाद	सिल्लोड	४८००	१७९३	

परिशिष्ट 'क'

शिखर भुविकास बँक व जिल्हा भुविकास बँकांच्या संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत करावयाच्या मालमत्तांचा तपशील

अ.क्र.	भुविकास बँक	मालमत्ता	क्षेत्रफळ (चौ.फु.)		कार्यवाही
			जागा	बांधकाम	
१	शिखर बँक	१) मुंबई (मुलुंड) (स्वमालकी)	३ सदनिका (प्रत्येकी २२०.१६ चौ.फु.)		शासन निर्णयानुसार संबंधीत अवसायकांनी भुविकास बँकांच्या मालमत्ता संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडे हस्तांतरीत करणेबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.
		२) पुणे (मध्यवर्ती इमारती समोर) (स्वमालकी)	४२९१७.१९	३०४६७.४६	
		३) पुणे (मार्केट यार्ड) (स्वमालकी)	२ सदनिका (प्रत्येकी ९०० चौ.फु.)		
२	धुळे	सि.स.नं. १४७०,	७१४३.५६	८६४०.००	
३	परभणी	विष्णुनगर	३६००.००	---	
४	यवतमाळ	१) मौजे दिग्रस येथील भूखंड	७७२६		
		२) मौजे कोपरा जानकर, ता. बाभुळगाव येथील भूखंड	६०००		